

January 19, 2025

Corporate Relationship Department BSE Limited

Department of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 532543

To

Listing Department National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

Scrip Symbol: GULFPETRO

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication of Financial Results as required under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to the captioned subject, please find enclosed herewith Newspaper Publication of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024, as approved by the Board of Directors at their meeting held on Saturday, January 18, 2025, published in the Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on Sunday, January 19, 2025. The same will also be available on the website of the Company viz. www.gppetroleums.co.in.

We request you to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours' Sincerely,

For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana

Company Secretary and Compliance Officer



FE SUNDAY

This is only an Advertisement for the information purpose and not for Publication, distribution, or release, directly or indirectly in the United States of America or otherwise outside India. This is not an offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated January 19, 2024 ('Letter of Offer') filed with the stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed (i.e., 'BSE Limited' / 'BSE') and Securities and Exchange Board of India ('SEBI').



ADROIT INFOTECH LIMITED

Corporate Identification Number: L72300TG1990PLCO11129; Registered Office: Plot No.7A, MLA Colony, Road No.12, Banjara Hills, HYDERABAD, Telangana - 500034. Tel No.: +91 4023552284/85/86; Email: cs@adroitinfotech.com; Website: www.adroitinfotech.com Contact Person: Piyush Prajapati, Company Secretary and Compliance Officer

FINAL CALL NOTICE TO THE HOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES (ISIN: IN9737B01031)

HELD AS ON THE RECORD DATE I.E., MONDAY, JANUARY 13, 2025

In terms of provisions of the Companies Act, 2013 ('Act') read with the relevant rules made thereunder, and the Letter of Offer dated January 19, 2024 ('Letter of Offer'), the Final Call notice has been sent in electronic mode to the holders of partly paid-up equity shares ('Shareholders') whose e-mail addresses are registered with the Company or its Registrar and Share Transfer Agent ('RTA') or Depository Participant(s) as on the record date i.e., January 13, 2025. Further, physical copy of the Final Call Notice along with the detailed instructions, and payment slip have been sent vide permitted modes of dispatch, at the registered addresses of those Shareholders a) who have not registered their e-mail address with the Company or its RTA or Depository Participant(s); or b) who have specifically registered their request for the hard copy of the same. The Company has completed the dispatch on 18th January, 2025.

The Rights Issue Committee of the Company ('Board'), at its meeting held on December 28, 2024, had fixed Monday, January 13, 2025, as the record date for the purpose of ascertaining the holders of Rights Equity Shares to whom the Final Call notice, would be sent. The Board at the said meeting approved making the Final Call of Rs. 7.50 (Rupees Seven and Paise Fifty Only), (Rs. 5.00 towards face value per Rights Equity Shares and Rs. 2.50/- towards the premium value) and fixed the period of Final Call from which call money will be payable from Friday, January 24, 2025 to Friday, February 7, 2025 both days inclusive ('Final Call'). The same was intimated to the stock exchanges on December 28, 2024.

Accordingly, the Final Call notice has been served as per the details given below:

Payment	From	To Duration				
Period	Friday, January 24, 2025	Friday, February 7, 2025	15 Days			
		(Latest by 5.00 p.m.)				
	a. Online ASBA	Applicable				
	b. Physical ASBA	Applicable				
Mode of	c. Online	N.A.				
Payment	d. Cheque/ Demand Draft	Adroit Infotech Limited Final Call Money R Account				
	(made payable to)	(For Resident shareholders)				
		Adroit Infotech Limited Final C	Adroit Infotech Limited Final Call Money NR Account			
		(For Non - Resident sharehold	ers)			

In case the shareholders opt to pay through cheque/demand, the payment slip (stating Full name of the Sole/First Joint Applicant, First Call Notice No., DP ID / Client ID No. must be presented at Axis Bank Limited branches at the following location on or before

Friday, February 7, 2025. For Resident Ahmedabad-Trishul-Opposite Samarthehwar Temple, Law Garden, Ellis Bridge, Ahmedabad-380006. **Shareholders** Rajkot-Titan,, Near K K V Circle, Kalawad Road, Rajkot-360001 Gujarat. Bangalore- No. 9, M. G. Road, Block-A, Ahmedabad- Trishul-Opposite Samarthehwar Temple, Law Garden, Ellis Bridge, Ahmedabad-380006 Rajkot- Titan,, Near K K V Circle, Kalawad Road, Rajkot-360001 Gujarat. Bangalore- No. 9, M. G. Road, Block A, Bangalore 560001. Chennai-82 Dr Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai -600004. Gurgaon- Gurgaon, SCO-29, Sector-14, Near HUDA Office, Old Delhi-Gurgaon Road, Haryana 122001. Hyderabad-6-3-879/B, First Floor, G Pulla Reddy Building, Greenlands, Begumpet Road, Hyderabad-500016. Indore-Kamal Palace, 1, Yeshwant Colony, Yeshwant Niwas Road, Indore-452003, Jaipur- O-15, Green House, Ashok Marg, C- Scheme, Jaipur-302001. Kolkata-7, Shakespeare Sarani, Kolkatta-700017. Lucknow - Ground Floor, First and Second Floor, 31/93 MG Marg, Lucknow, Uttar Pradesh Pin 226001. New-Delhi Statesman House, 148, Barkhamba Road, New Delhi-110001. Pune- Indra Pushti, Opposite Fergusson College, Gate No 2, Pune- 411004. Surat- Digvijay Towers, Opp. St Xaviers' School, Ghod Dod Road, Surat-395007. Gujarat. Mumbai- Jeevan Prakash Building, Ground Floor, Sir P M Road, Fort, Mumbai-400001. Vadodara- Vardhaman Complex, Opp. G.E.B, Race Course Circle (North), Vadodara-390007. Noida- B 21 and 22, Sector 16, Noida-201301, UP. Nagpur- M. G. House, Rabindranath Tagore Road, Besides Board Office, Civil Lines, Nagpur-440001. Chandigarh - SCO 343-344, Sector 35-B, Chandigarh - 160035. Thane - Dhiraj Baug, (Near Hari Niwas Circle), LBS Marg, Thane -400601 (West), Maharashtra. Vashi- Vardhaman Chambers Co-Op-So, Plot No 84, Sector 17, Vashi-400703, Maharashtra. Mumbai- Jeevan Prakash Building, Ground Floor, Sir P M Road, Fort, Mumbai-400001. For Non-Resident

Further, in reference to the transaction of Call Monies, the Company has appointed Axis Bank Limited, as the Banker for the Call Money notice. Shareholders are requested to make the Final Call money payment on or before **Friday**, **February 7**, **2025**. Please also note the

New-Delhi Statesman House, 148, Barakhamba Road, New Delhi- 110001.

consequences of failure to pay Final I Call, given below: a. The partly paid-up Equity Shares of the Company currently held by you, including the amount already paid thereon are liable to be forfeited in accordance with the Articles of Association of the Company and the application form.

Shareholders may also note that:

(i) The ISIN 'IN9737B01031' partly paid-up equity shares of face value Rs.10.00/- (Rupees Ten Only) each at a call price of Rs.15/- (Rupees Fifteen Only) paid-up has been suspended from trading w.e.f. January 13,2025...

(ii) All Eligible Shareholders should mention in the Application, his/her PAN number allotted under the Income Tax Act, 1961 Applications without PAN will be considered incomplete and are liable to be rejected.

All correspondence in this regard may be addressed to Registrar to the Issue at below mentioned address:

Venture Capital and Corporate Investments Private Limited Unit: Adroit Infotech Limited - First Call Money

"AURUM", Door No.4-50/P-II/57/4 & 5TH Floor, Plot No.57 Jayabheri Enclave, Phase II, Gschibowli,

Serilingampally, HYDERABAD-500032, Telangana **Tel No**.: 91 040 23817475/23818476

E-mailID: rights@vccipl.com SEBI RegistrationNo: INR000001203

ContactPerson: Mr.P.V.Srinivasa Rao

Date: 18th January, 2025

Place: Hyderabad

Shareholders

For Adroit Infotech Limited On Behalf of the Board of Directors Mr Sudhakiran Reddy Sunkerneni

Managing Director

Name of Borrower(s)

M/s. Monalisa Ceramics India Pvt. Ltd.

FUTURE RETAIL LIMITED (In Liquidation) Registered Office: 2nd Floor, Future Group Office, SOBO Brand Factory, Pandit Madan Mohan Malviya Marg, Cross Road Haji Ali, Tardeo, Mumbai 400034 Contact: +91 9540007506; Email: frl.eauction@gmail.com

E-AUCTION – SALE OF ASSSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction- February 17th, 2025

03:00 PM to 05:00 PM (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by **FUTURE RETAIL LIMITED** (In Liquidation) forming part of Liquidation Estate under sec 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS BASIS AND NO RECOURSE BASIS."

The Sale will be done through e-auction service provider **RIGHT2VOTE INFOTECH PVT LTD** Right2vote via website https://right2vote.in/online-auction/ ASSETS DESCRIPTION PROPERTY ADDRESS AREA

ASSETS	DESCRIPTION	PROPERT	YADDRESS	AREA	RESERVE	EMD
9. 4.		ė.			PRICE (InRs)	
Lot No.21	Agricultural Land	Chittor Dist, Kuppam, Sub Dist - Santhipuram Mandal, Mattam, Panchayath, Andhra Pradesh		40.34 Acre	21,31,44,580	2,13,14,458
Lot No.22	Non-Agricultural Land	Survey No. 125, 126, 127, 129 & 117 - Situated at Advi, Majeed Village, Mulugu Mandal, Siddipet Disc, Telangana		4.61 Acre	6,11,80,917	61,18,091
Lot No.23	Residential Plot	Karjat, Maharashtra		0.06 Acre	11,03,906	1,10,390
Last Date to apply, submission of Eligibility Documents			February 2 nd , 2025			
Date of I	Declaration of Qua	lified Bidder	February 3 rd , 2025			

Date of Declaration of Qualified Bidder Inspection date and time February 4th, 2025 to February 10th, 2025 (With advance information) (From 11:00 AM to 4:00 PM) Last Date of submission of EMD February 14th, 2025 February 17th, 2025 **Date and Time of E-Auction** (In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing time will automatically get extended for 5 minutes of each occasion unlimited)

Note –*Taxes as applicable

Date: **January 19th, 2025**

Place: New Delhi

Terms and Condition of the E-auction are as under:

E-auction sale will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" only and as such, the E-auction sale shall be without any kind of waivers, warranties and indemnities. It is to be noted that the bidder(s) cannot place a bid at a value below the reserve price.

2. The intending bidders are required to deposit EMD amount through NEFT/RTGS/DD in the favor of Future Retail Ltd in Liquidation having Account No.: 016020110000388 with Bank of India, Spl. Asset Recovery Management Mumbai- 400038 and IFSC Code: BKID0000154.

3. For detailed terms and conditions of E-Auction, Bid Form and other documents, please visit the websites https://ebkrav.in/ and https://right2vote.in/online-auction/prior to bidding.

For any guery relating to E-auction, contact at Mobile No. 9540007506 and Email frl.eauction@gmail.com or Liquidator on his email sanjay@sgaindia.in . We kindly request that all phone inquiries be made during the designated hours of 3:30 PM to 5:30 PM to ensure availability and efficient assistance. Alternatively, you may reach out anytime via WhatsApp at 9540007506.

> **Liquidator- Future Retail Ltd** IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-N00982-C01/2017-2018/10354 D-58 Defence Colony, New Delhi-110024

Communication Address: Primus Insolvency Resolution and Valuation Pvt Ltd; Regd. Address: C-4-E/135, Janak Puri, New Delhi-110058

Place: Mumbai

Sanjay Gupta

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED

RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED on 22.01.2025 at 10:00 am at the respective centers given below. The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers. The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Auction Centre Address & Loan Nos: MUMBAI - DOMBIVALI (MUL SWANAND, BHADSAVALE BUNGALOW, GROUND FLOOR, SHOP NO. 3, AGADOMBIVLI EAST, THANE, MUMBAI - 421201, Contact No.9833171614) 2129388

(Reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)



NATIONAL BOOK TRUST, INDIA

Ministry of Education, Government of India Nehru Bhawan, 5 Institutional Area, Phase-II, Vasant Kunj, New Delhi-110 070

NOTICE

TO CALL SPECIAL RATE OF INTEREST FOR SHORT TERM INVESTMENT

NBT-India invites proposal for Special Rate of Interest on Short Term Financial Investment from all scheduled banks on Non-Callable basis for a period of one year which will be valid upto 17th February, 2025.

For detailed format for submission of rates and other

details please visit: www.nbtindia.gov.in Quotation should be submitted latest by 13-02-2025

upto 2:00 pm by email at [accounts@nbtindia.gov.in] & [acsectionnbt@gmail.com]

CBC-21103/11/0075/2425

IMPORTANT

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with associations individuals advertising newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

NAC Bandra (W), Mobile : 9664132358 Reckon Bandra (W.), Mobile : 9867445557

Space Age Advertising, Bandra (E) Phone: 26552207 Mobile: 9869666222/ 9869998877 Kirti Agencies Khar (W), Phone : 26047542. Hindustan Advertising Vile Parle (W), Phone: 26146229

Promserve Vile Parle (W),

Anuja Media Andheri (W), Mobile : 9152895703 Bombav Publicity Andheri (W) Mobile : 9870703542 Andheri (W), Phone : 6696 3441 / 42. Gauri Press Communication

Andheri (E), Mobile: 9820069565/ 9820069568 Keyon Publicity Andheri (E.) Phone : 28253077 Mobile : 9920992393 Lokhandwala Advertising, Andheri (W), Phone: 26364274 / 26316960.

Andheri (W), 8286013339 Prime Publicity Services, Andheri (E), Phone : 26839686 / 26830304. Zoyz, Creations Andheri (W), Phone: 022-26288794 Mobile: 9833364551/ 9820199918

Multimedia Informatio

P. V. Advertisers, Jogeshwari (W) Phone: 26768888 Mobile: 9820123000 Neha Agency, Goregaon (E), Phone : 2927 5033. Mobile : 9819099563.

Goregaon (É), Phone: 022-26863587 Adresult Services. Goregaon (W) Phone : 28762157 / 28726291.

Samartha Advertiser Pvt. Ltd., Goregaon (E), Phone: 26852294 Mobile: 9594969627 Target Media,

Goregaon (E), Mobile: 8692959648/ 9702307711 AD Support Advertising, Malad (W), Mobile: 9869463650

Bijal Visual Ads., Malad (W), Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715

Place: Mumbai Date: 18th January 2025 SBI STATE BANK OF INDIA Branch - Stressed Assets Management Branch - II . Raheia Chambers, Ground Floor, Wing -B, Free Press

Authorised Officer's Details:- Mobile No.9999400184

Landline No. (Office):-022-41611417 CO Mob No: 9822472850

www.sbi.co.in and https://baanknet.com/eauction-psb/eauction/

Appendix – IV – A [See Proviso to Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to (State Bank of India) as secured creditor in the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of State Bank of India, the secured creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS" on 18.02.2025. The e-auction of the charged property/ies (under SARFAESI Act, 2002) for realisation of Bank's dues will be held on and on the terms and conditions specified here under. Outstanding Dues for Recovery of which

Name of Guarantor(s)

Personal Guarantors

Plot No. 213, Ground Floor, R.C Church Compound, Dr. B. A. Road, Opp. Premier Theatre, Hindmata, Dadar, Mumbai- 400014.		Legal heir of Late Shaikh Mashooq Safi 2. Ms. Shaikh Noorsaba Mashooq Safi 3. Other Legal heirs of Late Shaikh Mashooq Safi		Hundred Sixty Two and only) as on 28.11.2016 (expenses & costs w.e.f. 1	Crore Five Lac Seventy Eight Thousand Eight Hundred Sixty Two and Thirty Seven Pais only) as on 28.11.2016 + interest there on expenses & costs w.e. f. 15.03.2019 Demand Notice Date:-18.03.2019	
Names of Title Deed Holders	Description (of property/ les	Date & Time of e-Auction:	Reserve Price and EMD Details	Date & Time of Inspection property	
Mr. Shaikh Mashooq Safi and Ms. Noorsaba	Amalgated Residential Flat No. 1201 & 1202, (Built up area 844 sq. ft. & 1126 sq. ft.		$1 - 3 \cdot 0.0714347 + 3.070475 + 3.3.9 \cdot 0.1 - 1$	Reserve Price Rs. 6.03 Cr Below which the property will not be sold	02.02.2025	
Mashooq Safi (Personal Guarantor to M/s.	known as Crystal To Dadar Naigaum Divi	ver, Survey No. 20/26 of ion, Dr. Ambedkar Road, averagings of 10		Earnest Money Deposit (EMD) 10% of the Reserve Price i. e. Rs. 60,30,000/-	from 11.00 a.m	
Monalisa Ceramics India Pvt. Ltd.)	Near HP Petrol Pump, Parel (East), Mumbai - 400 012		Minutes each	Bid Increment Amount Rs. 5,00,000/-		

"CARE: It may be noted that, this e-auction is being held on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS". Intending Bidders / purchasers has to transfer the EMD amount through registration in our service provider BAANKNET, e-auction web portal https://baanknet.com/eauction-psb/eauction/ through online mode in his Global EMD Wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD Wallet, system will not allow to bid. The Registration, Verification of KYC documents and transfer of EMD in Wallet must be completed well in advance, before auction. Interested bidder may deposit Pre-Bid EMD with EBKRAY before the close of e-Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in EBKRAY's Bank account and updation of such information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem

There is no encumbrance known to authorised officer. However, the intending bidder should make their own enquiry and due diligences regarding the encumbrance upon the property from respective offices / department. The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees etc., owing to any authority or to anybody shall be the sole responsibility of successful bidder only. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites:

Bank website www.sbi.co.in		e-auction website- https://baanknet.com/eauction-psb/eauction		
SBIN2028206847				

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT The Borrowers / Guarantors have been given notice dated 08.01.2025 as required under proviso of rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. Date: 18.01.2025

सेन्ट बैंक होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

सेन्ट्रल बैंक ऑफ इण्डिया की अनुषेगी Subsidiary of Central Bank of India

Shop No.: 5 & 6, Chawla Plaza, Plot No. 14/15, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614. Tel.: 022-27571591, 022-27580513, 2246057548. CIN: U65922MP1991PLC006427

POSSESSION NOTICE (Rules 8(1) for Immovable Properties)

Whereas, the undersigned being the Authorized officer of CENT BANK HOME FINANCE LTD, NAVI MUMBAI BRANCH under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 issued demand notice to mentioned following borrowers to repay the amount to CENT BANK HOME FINANCE LTD, NAVI MUMBAI BRANCH within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the properties described here in below in exercise of powers conferred on me under section 13(4) of the said act read with rule 8 of said rules on the date mentioned against accounts. The borrowers, guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any one dealings with

the properties will be subject to the charge of CENT BANK HOME FINANCE LTD, NAVI MUMBAI BRANCH at the below mentioned amount and interest, charges thereon w.e.f. demand notice date Name of the Borrower/s

0	& Guarantor/s	Address of Secured Properties	Demand Notice Possession	Notice Amt (₹)
	LAN- 00702090000017 Mrs. Seema Ramakant Chavan & Mr. Ramakant Kashinath Chavan	Flat no. 02, Gr. Floor, Mahaeshwari Arcade CHSL, CTS no. 1104, H.no, 1, Village Pen, Tal Pen, Dist Raigad, Area - 820 sq ft, Boundries- East - Building, West - Building, North-Building, South - Road	06.06.2024 14.01.2025 Physical	7,98,525/- + Interest + All other Charges
	LAN- 00702070004724 & 00703020000046 Mr. Suresh Damu More & Mrs. Usha Suresh More Mr. Ramesh Dalpat Gohil	Flat no. C-201, 2nd Floor, Chandresh Ashish, Lodha. Heaven, Village Nilje, Dombivli (E) - 421204. Area - 415sq ft, Boundries- East - Ground of Chandresh School, West - Road, North- Staircase, South - B Wing	23.10.2024 16.01.2025 Symbolic	16,77,595/- + Interest + All other Charges
8	te: 18.01.2025, Place: Navi Mumbai.	Sd/- Authorised Offi	cer, Cent Bank Ho	me Finance Ltd.

GP PETROLEUMS LIMITED GP Petroleums CIN:L23201MH1983PLC030372

S. Particulars

Journal Marg., Nariman Point, Mumbai - 400021

Tel No: 022-41611423, E-mail id : team4.15859@sbi.co.in

Property/les is/are Being Sold

Rs. 19.05.78.862.37 (Rupees Nineteen

Registered Office: 804, Ackruti Star, 8th Floor, MIDC Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai-400093 Ph:+91-022 61482500 Email:cs.qppl@qpqlobal.com Website:www.qppetroleums.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2024

(INR in Lakhs) Nine Months Quarter Year

No.		Ended 31/12/2024 (Unaudited)	Ended 31/12/2024 (Unaudited)	Ended 31/12/2023 (Unaudited)	Ended 31/03/2024 (Audited)
1	Total income from operations	13,588.29	42,690.59	15,496.24	65,515.56
2	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	904.52	2,387.97	869.71	3,715.73
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	904.52	2,387.97	869.71	3,715.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Excetional and / or Extraordinary items)	666.92	1,770.87	647.39	2,771.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	637.82	1,683.56	647.10	2,713.46
6	Equity Share Capital	2,549.22	2,549.22	2,549.22	2,549.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				27,781.83
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic :	1.31	3.47	1.27	5.44

months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange websites- www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website 2 The above unaudited Quarterly Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine

the Board of Directors at their meeting held on 18th January, 2025 The unaudited Quarterly Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting

Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) The Company does not have any subsidiary/associate/joint venture company(ies) as on December 31

5 Figures for the previous year/quarter have been regrouped/re-arranged wherever necessary.

By order of the Board of Directors

For GP Petroleums Limited Arjun Verma

Whole Time Director (Executive Director & CFO)

APPENDIX IV [rule-8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable property)

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED CIN: U67100MH2007PLC174759

Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 Whereas The Authorised Officer of the IndusInd Bank Ltd, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18-10-2024 calling upon the Borrower, Shree M R Enterprise, Mrs. Ritu Nitesh Shah (Co-Borrower and Mortgagor) and Mr. Nitesh Ratilal Shah (Co-Borrower and Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,67,56,543.12 (Rupees One Crore and Sixty-Seven Lakhs and Fifty-Six Thousand Five Hundred Forty-Three and Paise Twelve Only) together with further interests from 19-10-2024 plus costs, charges and expenses, etc. thereon within 60 days from the date of the said notices.

We, Edelweiss Asset Reconstruction Company Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and registered with Reserve Bank of India as a Securitisation and Asset Reconstruction Company, pursuant to Section 3 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "SARFAESI Act") acting in its capacity as Trustee of EARC TRUST SC - 465 (herein after referred as "EARC") having its Registered Office at Edelweiss House Off CST Road Kalina, Mumbai 400098 pursuant to the Assignment Agreement dated 27th March, 2024, wherein IndusInd Bank Limited (hereinafter referred to as "IBL") has assigned to EARC, under Section 5 of the SARFAESI Act, the financial assistance granted by IBL to you, together with all security interest in respect thereof and all IBL's rights in respect thereof, do hereby issue this notice to all of you.

The Borrowers/Co-Borrower/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 13th day of January of the year 2025.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Pvt. Ltd. for an amount of Rs. 1,67,56,543.12 (Rupees One Crore and Sixty-Seven Lakhs and Fifty-Six Thousand Five Hundred Forty-Three and Paise Twelve Only) together with further interests from 19-10-2024 plus costs, charges and expenses etc. thereon, (Less amounts paid since issue of demand notice, if any).

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Details of Secured Asset Immovable Property Mortgaged: All that Flat Being Flat No. 1104 on 11th Floor, admeasuring 486 sq. fts. Carpet area in new building consisting of ground plus 13 floor and known as "Borivali Shree Neminath CHSL Shimpoli Road, Borivali (W), Mumbai-400092.

Flat No. 306 admeasuring 335 sq fts. (Built-up) area on 3rd Floor, in the building Known as Prem Vallabh CO.OP.HSG.SOC.LTD. (Reg No.BOM/HSG-5377 of 1978 situated at Urned Ashram Road, S.V Road, Borivali (West), Mumbai-400092 constructed on the plot of land bearing plot No. CTS No. 739, of village Borivali Taluka Borivali in the registration district and sub district of Bombay City & Bombay Suburban admeasuring yds. equivalent to sq. mts. The Building consists of Ground +4 without lift and the year of construction of the building is 1975.

Date: 13-01-2025 Edelweiss Assets Reconstruction Company Limited Place: Mumbai (Acting in its Capacity as Trustee of EARC TRUST SC 465)

♠ Edelweiss

financialexp.epapr.in

Authorized Officer, State Bank of India



रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात स्वच्छता

मोहीम दि.१८ : क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांच्या परिसरामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम पार पडली.

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा या विषयावर ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हाये यासाठी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या १०० दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांची कार्यवाही करावयाची आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय व कर्यालय परिसरामध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम पार पडली. रत्नागिरीतील स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासमवेत अन्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोहीम यशस्वी केली.

GP Petroleums

जीपी पेट्रोलियम्स् लिमिटेड

सीआयएन: L23201MH1983PLC030372 नोंदणीकृत कार्यालय: ८०४, आकृती स्टार, ८ वा मजला, एमआयडीसी सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.

दूर. : +९१ ०२२ ६१४८२५००. ई-मेल : cs.gppl@gpglobal.com वेबसाइट : www.gppetroleums.co.in दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेली नऊमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१३,५८८.२९	४२,६९०.५९	१५,४९६.२४	६५,५१५.५६
?	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	९०४.५२	२,३८७.९७	८६९.७१	३,७१५.७३
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	९०४.५२	२,३८७.९७	८६९.७१	३,७१५.७३
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	६६६.९२	१,७७०.८७	६४७.३९	२,७७१.०६
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	६३७.८२	१,६८३.५६	६४७.१०	२,७१३.४६
ξ	समभाग भांडवल	२,५४९.२२	२,५४९.२२	२,५४९.२२	२,५४९.२२
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	२७,७८१.८३
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. ५/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)				
	मूलभूत	१.३१	₹.४७	१.२७	4.88

टीपा :

ठिकाण : मुंबई

दिनांक : १८.०१.२०२५

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्य दि.३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृतप्रारूपाचा सारांश आहे. दि.३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेस वेबसाइट्स www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gppetroleums.co.in वर उपलब्ध आहे.
- वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १८.०१.२०२५ रोजी आयोजित सभेत
- वरील वित्तीय अहवाल हा कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित कंपन्या भारतीय लेखा मानके (आयएनडी एएस) सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत तयार करण्यात आले आहेत
- दि. ३१.१२.२०२४ रोजीनसार कंपनीची कोणतीही उपकंपनी/सहयोगी/संयक्त उद्यम कंपनी नाही
- ५. गत वर्ष/तिमाहीकरिताची आकडेवारी आवश्यकतेनसार पनर्गठित/पनरीचेत करण्यात आलेली आहे

संचालक मंडळाच्या आदेशादारे जीपी पेटोलियम्स लिमिटेड करित

IPOL

(रक्कम रु. लाखांत)

सही/-अर्जन वर्मा पूर्णवेळ संचालक (कार्यकारी संचालक व सीएफओ)

MANAPPURAM HOME

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

्रविकासक्या सुद्धभुदरु अकेएल२०१०पीएलसी०३११७९, युनिट ३०१–३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी–कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई–४०००९३.

ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट *(ॲक्ट) २००२ (५४/२००२) अंतर्गत **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता *(ॲक्ट) सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

_					
अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	ज्यावर हित केले आहे याबाबत	मागणी सूचना दिनांक	ताबा	
क्र.	ऋण खाते/शाखा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	व थकबाकी रक्कम	दिनांक	
१	प्रभावती बाळकृष्ण गवळी, योगेश बाळकृष्ण	घर क्र.१४३, बिल्टअप क्षेत्र १४००.०० चौ.फु., म्हारकर्तेवाडी, अंबेगाव,	२४.०९.२०२४ व	१४.०१.२०२५	
	गवळी, बाळकृष्ण बापु गवळी, ज्ञानेश्वर बाळकृष्ण	ता. सावंतवाडी, पी.ओ. अकेरी, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र-४१६५१०. पुर्व:	रु.२६७५६४/-		
	गवळी / MA90MHLONS000005011355 /	ग्रामपंचायत रस्ता; पश्चिम: श्री. ज्ञानेश्वर परब यांचे कंपाऊंड; दक्षिण:			
1	कुडाळ	मोकळी जागा; उत्तर: श्री. प्रशांत पंडारे यांचे घर.			
दिन	दिनांक: १९.०१.२०२५, ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटे				

दिनांक: १९.०१.२०२५, ठिकाण: मुंबई

दकान क्र. ५ व ६, चावला प्लाझा, प्लॉट क्र.१४/१५. सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४.

दूर.:०२२-२७५७१५९१, ०२२-२७५८०५१३, २२४६०५७५४८.

सीआयएनः यू६५९२२एमपी१९९१पीएलसी००६४२७ ताबा सूचना (नियम ८ (१) स्थावर मालमत्तेकरिता)

शे*न्ट बैंक* **होम फायने**न्स लिमिटेड

Cent Bank Home Finance Limited

अंतर्गत **सेन्ट बँक होम फायनान्स लि. नवी मंबई शाखेचे** प्राधिकत अधिकारी सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वरं ासलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जेदारांना **सेन्ट बँक होम फायनान्स लि. नवी मुंबई शाखेला देय रक्कम** सदर सूचना प्राप्त गरखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे खाली नमूद केलेल्या खात्याच्या समक्ष तारखेला मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदः भ्रधिनियमाचे नियम ८ अन्वयं घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नमुद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज आणि इतर शुल्कासह जमा करावी

अ. क्र.	कर्जदार व जामीनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना ताबा दिनांक	मागणी सूचना रक्कम	
१	कर्ज खाते क्र.००७०२०९००००१७ श्रीमती सीमा रमाकांत चव्हाण आणि श्री. रमाकांत काशीनाथ चव्हाण	फ्लॅटक्र.०२, तळ मजला, महेश्वरी आर्केड कोहौसोलि, सीटीएसक्र.१९०४, एच.क्र. १, गाव -पेण, तापेण, जिल्हा -रायगड, क्षेत्रफळ -८२० चीरस फूट, चतुसिमा - पूर्व - इमारत, पश्चिम - इमारत, उत्तर - इमारत, दक्षिण - रस्ता	०६.०६.२०२४ १४.०१.२०२५ वास्तविक	७,९८,५२५/- + व्याज+ सर्व इतर शुल्क	
?	कर्ज खाते क्र. ००७०२०७००४७२४ आणि ००७०३०२००००४६ श्री. सुरेश दामू मोरे आणि श्रीमती उचा सुरेश मोरे श्री. रमेश दलपत गोहिल	फ्लॅट क्र.सी-२०१, दुसरा मजला, चंद्रेश आशिष, लोधा हेवन, गाव निलंजे, डॉबिवली (पूर्व) - ४२९२०४. क्षेत्रफळ - ४१५ चौरस फूट, चतुरिसा - पूर्व - चंद्रेश शाळेचे मैदान, पश्चिम - रस्ता, उत्तर - जिना, दक्षिण - बी विंग	२३.१०.२०२४ १६.०१.२०२५ सांकेतिक	१६,७७,५९५/- + व्याज+ सर्व इतर शुल्क	
दिः	दिनांकः १८.०१.२०२५ ठिकाणः नवी मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, सेन्ट बँक होम फायनान्स लि.				

दिनांकः १८.०१.२०२५ ठिकाणः नवी मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येते की. माझे अशील श्री. विजय श्रीधर जोशी हे खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुत्त मालक आहेत.

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे वडील श्री. श्रीधर गंदेराव जोशी हे खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे मालव होते. स्वर्गीय श्री. श्रीधर गुंदेराव जोशी यांचे २६ १० १९९८ ग्रेजी निधन द्याले त्यांच्या पश्चा त्यांच्या मुली १) श्रीमती सुवर्णा धोकटे, २) श्रीमती अरुणा रामराव रामबक्ष व त्यांची मुले ३) श्री. मोह श्रीधर जोशी, ४) श्री. वामन श्रीधर जोशी व ५) श्री विजय श्रीधर जोशी अर्थात माझे अशील कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. सदः श्रीमती मालती श्रीधर जोशी, स्वर्गीय श्री. श्रीध गंदेगत जोणी यांची पत्नी यांचे यापवींच २३.०३.१९९३ रोजी निधन झाले. सदर मालमत्त **श्री. विजय श्रीधर जोशी** अर्थात माझे अशील यांच्य नावे दधसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि यांच्याद्वारे हंस्तांतर करण्यात आले होते. दिनांक २ जून, २०२४ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे १) श्रीमती सुवर्णा धोकटे, २) श्रीमती अरुण रामराव रामबक्ष. ३) श्री. मोहन श्रीधर जोशी, ४) श्री. वाम-श्रीधर जोशी यांनी सदर मालमत्तेमधील त्यांचे ४/५व अविभाजीत शेअर **श्री. विजय श्रीधर जोशी** अर्थात माझे अशील यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून 😯 (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दाव असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्या येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणा नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुर

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.४, क्षेत्रफळ ६८४.४८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र सोसायटी नोंदीनसार व क्षेत्रफळ ६८३.४८ चौ.मी. कार्पेट क्षेत्र डीडनुसार, इमारत क्र.बी-६, विंग २ १ला मजला, दुधसागर को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लि., दुधसागर रोड, आरे चेक नाकाजवळ, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६५, जमीन सीटीएस क्र.८२ बी, गाव दिंडोशी, तालुका बोरिवली मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड आज दिनांकीत १८ जानेवारी, २०२५

> आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती** ाकुंतला गंगाराम जैस्वाल या दकान क्र.१०३, १ला मजला , एफळ १२३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तेजस्विनी टॉवर कोहौसोलि. ानीपाडा रोड, युनिर्व्हसिटी कॅम्पस् समोर, सी.एस.टी. रोड वद्यानगरी पोस्ट कार्यालय, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-१०००९८ या जागेच्या कायदेशीर मालक असून त्यांच्या ना नुक्रमांक १११ ते १२० अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.०१२ आहे . सदर जागा त्यांना स्वर्गीय गंगाराम एस. जैस्वाल यांच्य गलकीचे जुने दुकान जागा अर्थात दुकान क्र.०३, शंकर आर. गयकवाड बुध मंदिर, मनीपाडा, सीएसटी रोड, सांताक्रुझ पुर्व), मुंबई-४०००९८ या जागेऐवजी विकासक **मे. के.के** . **प्रणान कन्स्ट्रक्शन कं.प्रा.लि**. यांच्याद्वारे दिनांक ९.०५.२०२२ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-१५/७००३/ 0२२ नुसार नोंद असलेले दिनांक १९.०५.२०२२ रोजीच्य ाडेकरूँना देण्याचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरित हरारनामानुसार देण्यात आले होते. मालक सदर **श्रीमतं** ाकुंतला गंगाराम जैस्वाल यांनी सदर फ्लॅट जागा माई शील श्रीमती कॉन्सेसाओ ॲन्थोनी फर्नांडिस यांच्याक तांक ०८.०१.२०२५ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-१ ३९५/२०२५ नसार नोंद्र असलेले दिनांक ०८.०१.२०२ , ामानुसार विक्री केले आणि तेव्हापासून माझे गशील **श्रीमती कॉन्सेसाओ ॲन्थोनी फर्नांडिस** यांच्याकडे कमेव मालक म्हणून सदर दुकानाचा वापर, वहिवाट व ता

नर कोणा व्यक्तीस सदर दुकानाबाबत मालकीत्व, तारण अधिभार, वारसाहक्क इत्यादी स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर ावश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे वा त्यांग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाण: मुंबई दिनांक: १९.०१.२०२५

रमेशचंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय, मुंबई) कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि. लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००५९

जाहीर सूचना

ह.६०८. ६वा मजला. ई विंग. डमारत क.२. पवि

फ्र.६०८, ६वा मजला, इ ावग, इमारत फ्र.र, पावः स्पंदन, पवित्र धाम बिल्डिंग नं.०९ टू १६ फेझ २ कोहौसोलि. गाव तिवरी, नायगाव (पुर्व), ता. वसई, जि. पालघर आरि फ्लॅट क्र.०५, १ला मजला, शुभ लाभ कोहीसोलि., एम.जी क्रॉस रोड क्र.३, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६५ आणि फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, बी विंग, राजेश्री कुंज दराणीवाडी रोड क ०३ संस्कृती टॉवर समोर कांटिवर (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणू संदर्भ) या जागेचे कायदेशीर संयुक्त मालक होते. संयुक्त मालक श्रीमती निता ए. गांधी यांचे मुंबई येथे दिनांव १६.११.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच पत्नी व संयुक्त मालक श्री. अल्केश हिमतलाल गांधी श्रेय अल्केश गांधी व मुलगी श्रीमती दिश हार्दिक बाविशी हे कायदेशीर वारसदार आहेत. माझे अशील श्री. अल्केश हिमलाल गांधी यांनी अन कायदेशीर वारसदारांच्या अनुमतीने त्यांच्या नावे मयत श्रीमती निता ए. गांधी यांचे अविभाजीत शेअस तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटवर विक्री, हस्तांतर, बक्षीर तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारसाहक्क किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हि असल्यास मयताचे सदर फ्लॅटमधील संयुक्त अविभाजी शेअर्स माझे अशील श्री. अल्केश हिमतलाल गांधी यांच्य शंजस माझ अशाल श्रा. अल्कश हिमतलाल गांधा याच्य नावे हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दाव किंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सोसायटीचे भांडवल, गालमत्तेतील मयत सदस्याचे संयुक्त अविभाजीत शेअर्स हित हस्तांतरणास त्याचे दावा/आक्षेप माझ्याकडे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावेत. अन्यथ

भवताचे संयुक्त अविभाजीत शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिय शेयताचे संयुक्त अविभाजीत शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिय ते वार्षणाची कहून केली जाईल आणि तद्नंतर कोणत्यार्ह स्थितीत दावा व आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. ठिकाण: वसई, पालघर आर.के. सिंग (वकील दिनांक: १९.०१.२०२५ दुकान क्र.बी/५, इमारत क्र.ए/१४, रश्मी स्टार सिटी. जुचंद्र, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८

माझे अशील श्री. अल्केश हिमतलाल गांधी यांच्या नार्व

जाहिर नोटिस

दिनाक २६/०२/२०२४ रोजी निधन झालेले आहे. सदर कार्यरत मयत व्यक्तीस आम्ही खालीलप्रमाणे कायदेशीर व रीतसर वारसदार असून निकटचे कोणीही वारस नाही. असे आम्ही त्याचे कायदेशीर वारसदार असून आमच्या व्यतिरिक्त माझ्या पत्नीच्या पश्चा तिचे जे काही निवृत्ती वेतन व इतर मिळणारी रेक्कम मला मिळण्याकरिता मी तिचा कायदेशीर वारसदार पती आहे. त्याबद्दल वारस प्रमाणपत्र मिळण्याकरिता मी प्रतिज्ञापत्र लिहून देत

खालील प्रमाणे आम्ही कायदेशीर वारस व हक्कदार असून आमच्या शिवाय अन्य कोणीही वारस व हक्कदार नाही.

सदर प्रतिज्ञापत्रातील सर्व मजकूर सत्य व बरोबर असून तो खोटा किवा चुकीचा आढळून आल्यास मी भारतीय दंडविधान सहितेतील कलम १९९, २०० नुसार होणारया कायदेशीर

अु.क्र.	वारसाचे नाव	वय	नाते		
₹.	श्री. देविदास रघुनाथ खाडे	ξĘ	विधुर पती		
₹.	श्री. प्रथमेश देविदास खाडे	3,6	मुलगा		
3.	श्री. कुणाल देविदास खाडे	38	मुलगा		
SI 11 1 1 1					

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED

RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

सार्वजनिक नोटिस

हे जनतेला कळविण्यात येते की. तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED द्वारे **22.01.2025** रोजी सकाळी 10:00 वाजता खाली दिलेल्या संबंधित केंद्रांवर केला जाईल. लिलाव करण्यात येणारे सोन्याचे दागिने आमच्या विविध ग्राहकांच्या कर्ज खात्यातील आहेत ज्यांनी त्यांची थकबाकी भरली नाही. या कर्जदारांना आमच्या लिलावाच्या नोटिसा रीतसर बजावण्यात आल्या आहेत. लिलाव करण्यात येणारे सोन्याचे दागिने शाखेच्या नावासह खाली नमूद केलेल्या आमच्या विविध ग्राहकांच्या थकीत

Auction Centre Address & Loan Nos: MUMBAI - DOMBIVALI (MUL SWANAND, BHADSAVALE BUNGALOW, GROUND FLOOR, SHOP NO. 3, AGADOMBIVLI EAST, THANE, MUMBAI - 421201, Contact No.9833171614) 2129388

(Reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

जाहीर नोटिस

जाहीर नोटिस देण्यात येते की, १) श्रीमती सुधाबेन भगवानदास पडिया आणि श्री. जयसुख मोहनलाल पडिया यांचे मूळ भाग प्रमाणपत्र क्रमांक ३१, भाग क्रमांक १५१ ते १५५, २) श्री. भरत महेंद्र धनेशा, यांचे मूळ भाग प्रमाणपत्र क्रमांक १०, भाग क्रमांक ४६ ते ५०, ३) श्री. चुनीलाल जेठालाल दवे यांचे मुळ भाग प्रमाणपत्र क्रमांक ०९, भाग क्रमांक ४१ ते ४५, रिध्दि सिध्दि प्रिमायसेस को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे ३०, भास्कर लेन, भुलेश्वर, मुंबई - ४००००२ येथील पत्ता असलेले सर्व सदस्य हरवले आहेत/ हरवले आहेत. त्यांनी संस्थेकडे डुप्लिकेट शेअर्ससाठी अर्ज

संस्था याद्वारे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी मागवत आहे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, त्यांच्या/तिच्या/ त्यांच्या दाव्यांचे/आक्षेपांचे समर्थन करणारे अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे रिध्दि सिध्दि प्रिमायसेस को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सचिवांना सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर संस्था संस्थेच्या उपविधिनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास मोकळी असेल. सोसायटीला प्राप्त झालेले दावे/आक्षेप, जर असतील तर, सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले

> रिध्दि सिध्दि प्रिमायसेस को-ऑप हौ. सो. लि., सही/-

> > (सचिव)

दिनांक:- १८/०१/२०२५

GANGA CHAYA CO-OP. HSG. SOC. LTD.

Opp Railway Station, Station Road, Bhayandar (East) Thane 401105 Mr. Suryakant S. Kawle Election Returning officer hereby Declare that, the Managing ommittee Members Election of Ganga Chhaya Co-op. Housing Society Ltd. Navgha Road, Bhayandar (East), Tal- Dist-Thane, for the period of five years i.c. 2024-2025 to 2029-2030 as per following Election Programme.

ELECTION PROGRAM

Sr.N	o. Particular	Date & Time			
1	Date of declaration of election Programme	20.01.2025 at 4.00 p.m.			
2	Nominations forms will be Issued and Accepted with deposit.	23.01.2025 to 27.01.2025 Evening 6.30 p.m. to 7.30 p.m			
3	Date of scrutiny of nomination	28.01.2025 at 06.30 pm			
4	Date of Publication of Valid Nominations after Scrutiny.	29.01.2025 at 07.00 pm			
5	Date of which Candidature may be withdrawn.	14.02.2025 at 06.30 pm to 7.30 pm			
6	Date of Publication of Final List of Contesting Candidates and allotment of Election Symbols.	15.02.2025 at 6.30 pm			
7	Date and Time and place of Special General Body Meeting in which the Poll shall be taken or declaration of uncontested election.	23.02.2025 at 11.00 am to 12.00 am			
8	Date, Time and place for Counting Votes.	Immediately after Voting is over			
9	Date of Declaration of result of Votes	Immediately after Voting is over			
Ven	enue of the above programs is Society Premises Ground floor and society Board				

निवडणुक निर्णय अधिकारी Place:- Bhayandar (E) Date:- 20.01.2025 (SEAL) (सूर्यकांत कावळे)

Note:- (1) The Strength of Managing Committee is 7 (Seven) i.e. General Category: 5 Seats, Woman/Ladies: 2 Seats, (2) Deposit for Candidate from Rs. 500/- (3) Candidate should fixed passport size photo along with Aadhar card copy duly attested. CC TO:- Deputy Registrar Thane Taluka Thane

(रजि. नं. बी.ओ.एम./डब्ल्यु पी. /आर.एस.आर./(सी.आर)/११०२/८७ प्रधान कार्यालय : १/१३६, बीएमसी कॉलनी, मार्वे रोड, अग्निशमन केंद्रासमोर, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०० ०९५

सुवर्ण अलंकार लिलावाकरीता जाहीर नोटीस

संस्थेच्या खाली नमुद केलेल सोने तारण कर्जदार यांनी संस्थेकडुन घेतलेल्या कर्जाची व व्याजाची परतफेड वेळेत न केल्याने कर्ज रक्कम थकबाकी झाँलेली आहे. कर्जाच्या वसलीसाठी संबंधित कर्जदारांना वारवार लेखी नोटीस देऊन सध्दा प्रतिसाद न दिल्याने संस्थेने कर्ज वसलीसाती तारण तेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव सोमवार (वार) दिनाकः १७/०२/ँ२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पत्ताः- शाखा कार्यालयः रुम न १०९/११० ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था, लालजी पाडा, डहाणुकरवाडी मेट्रो स्टेशन जवळ, कांदिवली (प), मुंबई- ४०००६७ या पत्यावर आयोजीत करण्यात आलेला आहे. कर्जदारासह पुन्हीं सुचित करण्यात येत आहे की त्यानी घेतलेल्या कर्जाची सव्याज परतफेड लिलावाच्याँ तारखेपुर्वी करावी अन्यथा संस्थेकडे तारण असलेले सोने दागिने जाहीर लिलावाव्दारे विक्री करुन कर्ज वसुली करण्यात येईल.

लिलावाव्दारे प्राप्त रक्कम कर्ज खाते जमा केली जाईल उर्वरित कर्जाकरीता

ı	क	कर्जदारावर कायदेशीर कार्यवाही करुन कर्ज वसुल केले जाईल.							
	अ. क्र.	40 41 41 41 41 41 41	कर्ज क्र.	कर्ज रक्कम	येणे बाकी दि. १५/०१/२०२५ अखेर	ढोबळ वजन (ग्रॅम मध्ये)	शाखा/ संपर्क क्र		
		श्री. पांडूरंग वाकोबा साळूखे उर्फ श्री. पांडूरंग वाकू साळुखे	399	३६५०००/-	808888/-	9२५.००	मो. ८४२४००४९४९ मो. ८४१९९०१२४०		

१) जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती लिलावधारकावर बंधनकारक राहतील.

) लिलाव रद्द करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे.

३) लिलावामध्ये भाग घेणाऱ्या इच्छुक बोलीदाराँनी त्यांचे ओळखपत्र व निवासाचा पुरावा घेवन येणे आवश्यक आहे.

४) रु. ५,०००/- अनामत रक्कम लिलावाचे पूर्वी जमा करणे आवश्यक आहे.

दिनांक : १८/०१/२०२५ शाखा व्यवस्थापक

ठिकाण : मालाड (प), शिक्क दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई मबई- ४०० ०९५

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की माझ्या क्लायंटची आई, स्वर्गीय श्रीमती निर्मला रामचंद जावा, या चेंब्र्र नवजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - 400 074 येथील इमारत क्रमांक 21, तिसऱ्या मजल्यावरील फ्लंट क्रमांक 15 च्या 100% मालकीण होत्या. सदर फ्रॅंटची क्षेत्रफळ 544 चौ. फू. (कार्पेट) असून, त्या सोसायटीच्या प्रत्येकी रु. 50/ - मूल्याच्या 5 शेअर्स (विशिष्ट क्रमांक 3641 ते 3645, दोन्ही समाविष्ट) शेअर प्रमाणपत्र क्रमांक 869 अंतर्गत धारक होत्या. तसेच, त्या सोसायटीतील गॅरेज क्रमांक १ च्याही मालकीण होत्या.

माझ्या क्रायंटची आई, स्वर्गीय श्रीमती निर्मला रामचंद जावा यांचे 26.07.1970 रोजी निधन झाले, आणि माझ्या क्लायंटचे वडील, स्वर्गीय श्री रामचंद आर. जावा यांचेही 06.10.1993 रोजी निधन झाले. त्यांच्यामागे खालील कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी राहिले आहेत: सौ. राजकमल कनाल – विवाहित कन्या, सौ. आरती जी. भाटिया – विवाहित कन्या, कु. कमला रामचंद भाटिया (जावा) – अविवाहित कन्या सदर व्यक्ती या त्यांच्या दिवंगत आईच्या एकमेव कायदेशीर वारस व उत्तराधिकारी असून, त्यांना सदर फ्लॅंट व त्यासंबंधित सर्व अधिकार, हक्क, हिस्सा, दावे व फायदे मिळण्याचा अधिकार आहे. त्यांच्या दिवंगत आईचे याशिवाय इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत. त्यानुसार, इतर कायदेशीर वारसांनी चेंबूर नवजीवन को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 074 येथील इमारत क्रमांक 21, तिसऱ्या मजल्यावरील फ्लंट क्रमांक 15 व त्यासोबत गॅरेज क्रमांक 1 यामधील त्यांच्या हक्क व हिस्से अविवाहित बहीण कु. कमला रामचंद भाटिया (जावा) यांच्या नावे सोडण्यास सहमती दर्शविली आहे

वरील नमूद फ्लॅटशी संबंधित मूळ शेअर प्रमाणपत्र क्रमांक 869 माझ्या क्लायंटकडून हरवले आहे किंवा गहाळ झाले आहे, आणि सर्व प्रयत्नांनंतरही ते शोधता आलेले नाही. ज्या व्यक्तींचा वरील शेअर्स किंवा फ़्रॅटशी विक्री, विनिमय, गहाण, शुल्क, भेट, हक्क त्याग, मालकी हक्क, भाडे, भाडेपट्टा, वारसा, परवाना, लिन किंवा इतर कोणत्याही प्रकारे दावे असतील, त्यांनी हा नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालीलपैकी कोणाला कळवावे: (1) सौ. राजकमल कनाल, (2) सौ. आरती जी. भाटिया, (3) कु. कमला रामचंद भाटिया (जावा) किंवा संबंधित सोसायटी म्हणजे चेंबूर नवजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. जर निर्दिष्ट कालावधीत दावे सादर करण्यात आले नाहीत, तर नंतर प्राप्त झालेले दावे अस्तित्वहीन, रद्दबातल आणि कायमचे सोडलेले मानले जातील. त्यानंतर, माझे क्लायंट सदर फ्लॅटचे हस्तांतरण आणि डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सोसायटीच्या नोंदीत पुढील प्रक्रिया सुरू करण्यास पात्र असतील.

अर्ज दाखल

मुंबई, दिनांक 19 जानेवारी 2025.

टी/१०८/७, इनलॅक्स हॉस्पिटल रोड, चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४.

जाब देणाऱ्याचे नाव

५० बरजीत मारीया नाडर

सही/-ॲड. मोहिनी टी. कुंदनानी

दावा रक्कम

रुपये

जाब

देणार

दावा

क्रमांक

४/१२/२५ ६३९५ ८११९८०

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

कामराज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

पत्ता : शॉप नं. ३, प्रथमेश ओ, ऑरलम चर्च, मालाड (प), मुंबई - ४०० ०६४.

४८ शंकर राजू लोहीया

४९ पोन्नुयाई लक्ष्मण नाडार

....अ

						_ ` ·
अनुब्र	ज्मांक १ ते ९६					५८ ः
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा खकम	जाब	५९ ः
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार	६० 1
Ļ		14/00/01	5346	5.1456	क्र.	E 8
8	पी सेलवन दुराई नाडार	8/ १२/ २५	६३८१	२०४६९०	8	£ 2 3
2	के चंद्रन	8/ १२/ २५	६३८१	२०४६९०	2	६३ 1
3	मेथू ए. गुदान	8/ १२/ २५	६३८१	२०४६९०	3	६४ 1
8	सी राजन दारु	8/ १२/ २५	६३८१	२०४६९०	४	६५ त
4	राकेश रामाआसरे कश्यप	8/ १२/ २५	६३८२	३८२०२०	8	ξξ 7
ξ	हितेश धिरजलाल परमार	8/ १२/ २५	६३८२	३८२०२०	?	६७ 1
9	श्रीकांत दिगंबर गायकवाड	8/ १२/ २५	६३८२	३८२०२०	3	६८
٥	राजेश धिरजलाल परमार	४/ १२/ २५	६३८२	३८२०२०	४	६९ा
9	खीलल अहमद अन्सारी	४/ १२/ २५	६३८३	१७५६१०	१	90 7
१०	अंबुराज पी. यादव	४/ १२/ २५	६३८३	१७५६१०	२	७१ र
११	नजमा तुपेल खान	४/ १२/ २५	६३८३	१७५६१०	₹	७२
१२	लक्ष्मी नारायण राणे	४/ १२/ २५	६३८३	१७५६१०	४	७३
१३	सी. कृष्णनन	४/ १२/ २५	६३८४	११७९१०	१	७४ ः
88	राजम्मा जी. नायकर	४/ १२/ २५	६३८४	११७९१०	7	હધ ર
१५	प्रकाश वेल्लूमलई पुजारी	४/ १२/ २५	६३८५	१११०५०	१	७६ ः
१६	व्यंकटेश गोपाल अर्जुन	४/१२/२५	६३८५	१११०५०	२	७७
१७	धर्मसिंग कंडास्वामी	४/ १२/ २५	६३८५	१११०५०	ş	৩८ :
१८	ओ मायकल राज	४/ १२/ २५	६३८६	१६३५८०	१	७९
१९	एम पेरीयास्वामी	४/ १२/ २५	६३८६	१६३५८०	7	८० १
२०	मारीया अँथोनी	४/ १२/ २५	६३८६	१६३५८०	?	८१ ः
२१	मनिषा पिलाई	४/ १२/ २५	६३८७	१७६८३९	१	८१ ः
22	रमेश धोंडीबा अडसुळ	४/ १२/ २५	६३८७	१७६८३९	२	८२ र
२३	पनीट सेलवन कृष्ण	४/१२/२५	६३८७	१७६८३९	w	८३ ः
२४	सिथीयन कुप्पम हरिजन	४/ १२/ २५	६३८७	१७६८३९	8	८४ इ
२५	किशोर कुमार गुप्ता	४/ १२/ २५	३८६ ३	१४३२०	8	८५ ः
२६	बबीता किशोर गुप्ता	४/१२/२५	८३६३	१४३२०	2	८६ :
२७	मनोज गुप्ता	४/ १२/ २५	८১६३	१४३२०	ş	८७ ।
२८	विनय कुमार शाह	४/ १२/ २५	८३८८	१४३२०	8	1 22
२९	महादेव चिन्नानो	४/ १२/ २५	६३८९	१०७७१०	१	८९
30	अर्जुन रामस्वामी	४/ १२/ २५	६३८९	१०७७१०	7	90
3 8	सुब्रमणि कुप्पूस्वामी विरान	४/ १२/ २५	६३८९	१०७७१०	ж	99 7
32	वी शसी वासुदेवन नाडार	४/ १२/ २५	६३९०	१६२११०	१	99 7
33	जे डेव्हीड नाडार	४/ १२/ २५	६३९०	१६२११०	२	93 7
38	श्री निवासन मालिलमनी	४/ १२/ २५	६३९०	१६२११०	ş	98 1
३५	कीमयालाल काशीराम प्रजापती	४/ १२/ २५	६३९१	११९०००	१	९५ 1
३६	अनवरशेख मियशह	४/ १२/ २५	६३९१	११९०००	2	९६ :
30	भास्कर लक्ष्मण पूजारी	४/ १२/ २५	६३९१	११९०००	3	<u>• , , , , , , , , , , , , , , , , , , ,</u>
36	शिवा पुजारी	8/ १२/ २५	६३९२	१५३३१०	१	पाठविण्य
39	रामनू तिमन्ना वडारी	8/ १२/ २५	६३९२	१५३३१०	7	जाहीर स
80	शंकर आर मुगम	8/ १२/ २५	६३९२	१५३३१०	3	उ
४१	पालसिंग अनबालगन नाडार	8/ 87/ 24	£393	१९४४२१	8	सकाळी
82	मलीया नख्या इप्पा	8/ 87/ 24	£393	१९४४२१	2	य
83	ओस्वा नाडार	8/ 87/ 24	£393	868858	3	न राहिल्य
88	कानमणी वेळू नाडार	8/ १२/ २५	£393	868858	8	तारखेस
४५	धरणी वडीवेल कोंडर	8/ १२/ २५	£398	१७८६०२	१	म्ह
४६	सत्यसीलाम जयराम कोंडल	8/ 82/ 24	£368	१७८६०२	2	
४७	हरीकृष्णन जयराम कोंडल	8/ 97/ 74	£398	१७८६०२	3	
۳	एतपुरः-।। अन्यत्व नगञ्जत	-> \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	4410	,00404	٧	

8/ १२/ २५

8/82/24


६३९४ १७८६०२

६३९५ ८११९८०

	40	बरजात माराया नाडर	ठ/ १२/ २५	द३४५	244450	۲				
ì,	५१	पालपांडी पी. नाडर	४/ १२/ २५	६३९५	८११९८०	æ				
	५२	सुनंदा काशीनाथ धानेधर	४/ १२/ २५	६३९५	८११९८०	४				
,	५३	जे रत्नरानी	४/ १२/ २५	६३९६	३२९१५०	8				
	५४	ओ. राजू	४/ १२/ २५	६३९६	३२९१५०	2				
	५५	चिंतामणी साळवी	४/ १२/ २५	६३९६	३२९१५०	n				
	५६	मुंजुनाथ गौडा	४/ १२/ २५	६३९७	२१६५८०	8				
र्जदार	५७	तारक वि. पाल	४/ १२/ २५	६३९७	२१६५८०	2				
	५८	संजीव एस कुडाळ	४/ १२/ २५	६३९७	२१६५८०	æ				
गाव	५९	राहूल सुभाष यादव	४/ १२/ २५	६३९७	२१६५८०	४				
णार	६०	शिवलुमा टेनिलाल सोनकर	४/ १२/ २५	६३९८	२०६८५०	8				
新 .	६१	अंबिका भोलाप्रसाद गुप्ता	४/ १२/ २५	६३९८	२०६८५०	2				
8	६२	व्यास सिताराम गुप्ता	४/ १२/ २५	६३९८	२०६८५०	n				
२	ξ 3	रिजान खान	४/ १२/ २५	८१६३	२०६८५०	४				
ş	६४	विट्ठल नागप्पा पवार	४/ १२/ २५	६३९९	२००६६०	8				
४	६५	दत्ताराम रामरावजी बोडके	४/ १२/ २५	६३९९	२००६६०	2				
१	६६	चंद्रकांत एस पवार	४/ १२/ २५	६३९९	२००६६०	3				
२	६७	पि. गंगाराम	४/ १२/ २५	६४००	१६६०१७	8				
3	६८	जमुना सेंगट मुर्गेश	४/ १२/ २५	6800	१६६०१७	2				
४	६९	एस गोविंदराजन	8/ १२/ २५	£800	१६६०१७	3				
8	90	गांधी चेल्यास्वामी तेवर	४/ १२/ २५	६४०१	३२४०३४	8				
२	७१	राजू नारायण सुर्यवंशी	४/ १२/ २५	६४०१	३२४०३४	2				
ş	७२	राजेन्द्रप्रसाद शेषनाथ उपाध्यय	४/ १२/ २५	६४०१	328038	3				
४	७३	अे. राज	४/ १२/ २५	६४०१	328038	8				
१	७४	अतुल संताराम चौरसिया	8/ १२/ २५	६४०२	५४३१८०	8				
२	૭૫	राहूल अशोक नाग	8/ १२/ २५	६४०२	५४३१८०	2				
8	७६	रामनारायण रामप्यारे चौरसिया	8/ १२/ २५	६४०२	५४३१८०	3				
2	99	रामबुद्ध हरिलाल चौरसिया	8/ १२/ २५	६४०२	५४३१८०	8				
3	७८	शांताकुमार तंगस्वामी नाडार	8/ १२/ २५	€803	३८९७२०	8				
8	७९	असलदास ॲन्थॉनी स्वामी शेटये	8/ 87/ 24	६४०३	३८९७२०	?				
2	60	पेरीयास्वामी किशन देवेकर	8/ १२/ २५	£ 803	३८९७२०	2				
2	८१	नारायणराज आरमुगम नाडार	8/ १२/ २५	8808	४१४५३०	8				
8	८१	सेल्वमणी गोविंदन पंडितर	8/ १२/ २५	8808	४१४५३०	7				
?	८२	बालमुर्गन सोकलिंगम कोनार	8/ १२/ २५	8808	४१४५३०	3				
3	८३	उथरीयम रोजरी सुदलयददा नाडार	8/ 87/ 24	६४०४	४१४५३०	8				
8	८४	उमेश विद्वल भाटिया	8/ १२/ २५	६४०५	४०१६९०	8				
१	८५	रामचंद्र परशुराम तांदूळकर	8/ १२/ २५	६४०५	४०१६९०	7				
2	८६	उर्मिला कुमार चौहान	8/ १२/ २५	६४०५	४०१६९०	3				
3	20	पारस सुशिलकुमार मेहरा	8/ १२/ २५	६४०५	४०१६९०	8				
8	66	पुनिता मदियालगन असिडारवन	8/ 87/ 24	६४०६	५४६७३०	8				
8	८९	मुर्गेसन रमन कल्यायन	8/ १२/ २५	६४०६	५४६७३०	?				
2	90	केन्नेडीशेखर पोनराज नाडार	8/ १२/ २५	६४०७	१२१८००	8				
3	98	सोखराज आरमुगम पिल्ले	8/ 87/ 24	६४०७	१२१८००	,				
8	85	रविस्वामी कनन	8/ १२/ २५	६४०७	१२१८००	3				
?	93	कलीअप्पन मुथ्थया	8/ 87/ 24	६४०७		8				
3	98		8/ 97/ 74	६४०८	१२१८०० १३६२८०	8				
8	94	हितेश कांतीलाल चौधरी	8/ १२/ २५							
5	98			\$800 \$800	१३६२८०	2 3				
3	L	संजय नारायण मोरे	४/ १२/ २५	६४०८	१३६२८०					
۲		सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन								
2	पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्या									

पनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २४/०१/२०२५ रोजी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हज न्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरीत तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ना कळविण्यात कसुर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

वारस प्रतिज्ञापत्र

मी प्रतिज्ञापत्र लिहून देणार, श्री. देविदास रघुनाथ खाडे, वय ६६ वर्षे, सज्ञान, भारतीय नागरिक, (आधार कार्ड न? ४२३२ १३१४ ३६२२), राहणार:- रूम न.७०२, सातवा मजला, ई विंग, प्लॉट न ४०, पी.टी. सुभाष नगर को ऑप. हौसिंग सोसायटी, गोरा कुभार रस्ता कुभार वाडा, धारावी, मुंबई ४०००१७, वारसाबद्दल प्रतिज्ञापत्र लिहून देतो की, माझी पत्नी कै.सौ. वर्षा देविदास खाडे हि कामगार भवन, अधिक्षक या पदावर कार्यरत असताना तिचे

कारवाईस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

(SEAL) श्री. देविदास रघुनाथ खाडे